

घ्राप्रदिवम् (von 2. घ्रा + प्रदिव्) adv. für immer: यथा न इदमाप्रदिव-
मेवाज्ञयममत् ÇAT. Br. 3, 4, 2, 4.

घ्राप्रपद्म् (von 2. घ्रा + प्रपद्) adv. bis zur Fussspitze P. 5, 2, 8. AK. 2,
6, 2, 21. H. 678.

घ्राप्रपद्दीन adj. bis zur Fussspitze reichend (ein Kleid) P. 5, 2, 8. AK.
2, 6, 2, 21. H. 678.

घ्राप्रतिमायव N. pr. einer Gegend; davon घ्राप्रतिमायवक adj. P. 4, 2,
104, VArt. 34; vgl. 4, 2, 121.

घ्राप्रवर्षम् (von 2. घ्रा + प्रावर्ष) adv. bis zur Regenzeit ÇAT. Br. 5, 5, 2, 3.

घ्राप्री (von प्री mit घ्रा) f. eigentl. Gunstgewinnung, Beschwichtigung;
pl. einnehmende, versöhnende Sprüche, placationes heissen gewisse im
Ritual zu den प्रयाज्ञ gerechnete Anrufungen, welche das Thieropfer
einleiten. Roth, Erl. zu Nir. 117. 122. VS. 19, 19. AV. 14, 7, 9. स एता
घ्राप्रीरपश्यताभिर्वे स मुञ्चत घ्रात्मानमाप्रीणीत TS. 5, 1, 9, 3. Air. Br. 2, 4.
ÇAT. Br. 3, 8, 1, 2. 6, 2, 1, 28. 11, 8, 3, 5. 13, 2, 2, 14. KÂTJ. ÇA. 19, 6, 12. 7, 19.
अधुप्रोषितो मैत्रावरुणः प्रेष्यति प्रेषिकेतारं हेता यजत्याप्रीभिः प्रेषस-
लिङ्गाभिः ÂÇV. ÇA. 3, 2. Nir. 8, 4, 21. 22.

घ्राप्रीत s. u. प्री mit घ्रा.

घ्राप्रीतयो (घ्रा° + पा) adj. die ihm Versöhnten, Wohlgefälligen
schützend: विलुः VS. 8, 57. ÇAT. Br. 12, 6, 2, 20.

घ्राप्लव (von लु mit घ्रा) m. Bad P. 3, 3, 50. AK. 2, 6, 2, 23. H. 638.

घ्राप्लवन (wie eben) n. das Eintauchen, Baden KAUC. 7. KÂTJ. ÇA. 24,
6, 41. तीर्थघ्राप्लवने कृत्वा MBH. 1, 1814.

घ्राप्लवत्रतिन् (von घ्रा° + त्रत) m. = स्नातक (s. d.) AK. 2, 7, 42.

घ्राप्लव m. = घ्राप्लव P. 3, 3, 50. AK. 2, 6, 2, 23.

घ्राप्लव्य partic. fut. pass. (कर्तरि ऽण् भावकर्मणोः) von लु mit घ्रा P.
3, 4, 68.

घ्राप्लुत 1) part. praet. pass. von लु mit घ्रा (s. d.). — 2) m. = घ्राप्लव-
त्रतिन् H. an. 3, 244. MED. t. 88. — Die Bedeutung स्नान Bad H. an.
beruht auf einem blossen Druckfehler (für स्नात), da das m., welches
Geschlecht H. angiebt, diese Bedeutung unmöglich haben kann.

घ्राप्लुतत्रतिन् (von घ्रा° + त्रत) m. = घ्राप्लवत्रतिन् RÂJAM. zu AK. 2,
7, 42. ÇKDR.

घ्राप्लुन् m. Wind UṆ. 1, 153.

घ्राप्सव (von घ्रप्सु, loc. pl. von घ्रप् Wasser) m. Bein. eines Manu
RV. ANUKR. in Ind. St. 1, 196.

घ्राफूक n. Opium VAJDJ. im ÇKDR. — Vgl. घ्रफेन.

घ्रावद्ध (von बन्ध् mit घ्रा) 1) adj. s. u. बन्ध्. — 2) m. a) ein festes
Band MED. dh. 28. — b) Schmuck TRIK. 3, 3, 215. MED. — c) Zuneigung
MED. — Vgl. घ्रावन्ध्.

घ्रावन्ध (wie eben) m. das Umbinden AV. 5, 28, 11.

घ्रावन्ध (wie eben) m. 1) Band H. an. 3, 342. गते प्रेमावन्धे AMAR. 38.
— 2) der Riemen, mit dem ein Ochs an's Joch oder an den Pflug ge-
bunden wird, AK. 2, 9, 13. H. 893. — 3) Schmuck H. an. — 4) Zuneig-
ung प्रेमन्, vgl. u. 1) H. an. — Vgl. घ्रावद्ध.

घ्रावन्धन (wie eben) n. das Anbinden, Umbinden: न शोभार्थाविमौ बाहू
न धनुर्भूषणाय मे । नासिरावन्धनार्थाय R. 2, 23, 31.

घ्रावयु, voc. घ्रावयो, viell. N. einer Pflanze: घ्रावयो घ्नोवयो रसस्त उग्र

घ्रावयो, घ्रा ते कर्म्ममकास AV. 6, 16, 1. घ्नोवयो schwerlich voc., wie
Padap. annimmt (घ्नोवयो इति); viell. 3. घ्र + घ्रावय (von घ्र्य् un-
geuessbar, eine für das Wortspiel berechnete Bildung.

घ्रावर्ह (von वर्ह् mit घ्रा) 1) adj. ausreissend s. मुष्कावर्ह. — 2) m. das
Ausreissen SIDDH. K. zu P. 4, 4, 83.

घ्रावर्हणा (wie eben) n. das Ausreissen SIDDH. K. zu P. 4, 4, 83.

घ्रावर्हन् (von घ्रावर्ह) adj. zum Ausreissen geeignet: मूलमस्यावर्ह
P. 4, 4, 88.

घ्रावार्ध (von बाध् mit घ्रा) 1) m. Angriff RV. 8, 23, 3. — 2) m. Belä-
stigung, Störung, Unterbrechung, Schaden AK. 1, 2, 2, 3. P. 6, 2, 21. 8,
1, 10. MBH. 3, 12640. Suçr. 2, 135, 14. शारीर und मानस MBH. 2, 223. वी-
तशोकभयाबाध 1, 3975. बाधाधकर Suçr. 1, 66, 8. °जनन 239, 9. निराबाध
adj. f. घ्रा MBH. 3, 16289. Arô. 2, 17. Hip. 4, 12. comp. mit dem Begriffe,
der die Belästigung erzeugt und auch mit dem, der sie erleidet: अघ्या-
बाधभयात् Suçr. 2, 213, 1. मनःशरीराबाधकर 1, 23, 14. प्राणाबाधभयेषु M.
4, 51. न प्राणाबाधमाचरेत् 54. गमनाबाधम्, वचनाबाधम् (das erste Wort
behält seinen Accent) P. 6, 2, 21, Sch. Auch f. घ्रावाधा Suçr. 1, 70, 15. 91,
18. Vgl. घ्नोवयो. — 3) f. °घ्रा Segment einer Basis COLEBR. Alg. 70.
Vgl. घ्रवधा, घ्रवधा.

घ्राविलम् (von 2. घ्रा + विल) adv. zur Oeffnung hin, d. i. erschrocken:
घ्राविलमेव ता यास्तर्हि त्रना घ्रामुस्ता कैन् संपेषुं दधिरे ÇAT. Br. 2, 3,
2, 1. — Vgl. उद्विल.

घ्रावुत m. Mann der Schwester (im Drama) AK. 1, 1, 2, 12. H. 332. —
Vielleicht aus घ्रायपुत्र verstümmelt.

घ्राब्दिक (von घ्रब्द्) adj. jährlich, — jährig: घ्राब्दिकः करः die jähr-
liche Abgabe M. 7, 129. षट्श्राब्दिक 36 Jahre während 3, 1.

घ्राभग (von भन्त् mit घ्रा) m. Theilnehmer, mit dem loc.: सोमो भूववपा-
नेघ्राभगो देवो देवेषाभगः RV. 1, 136, 4. सुत इष्टो मधवान्घ्राध्याभगः 10, 44,
9. VÂLAKH. 5, 6. कर्मन्कर्मनाभगम् AV. 4, 23, 3.

घ्राभयज्ञार्त adj. von घ्राभयज्ञात्य gaṇa कावादि zu P. 4, 2, 111.

घ्राभयज्ञात्य patron. von घ्राभयज्ञात्य gaṇa गर्गादि zu P. 4, 1, 105.

घ्राभयिन् (von भी mit घ्रा) s. घ्राभयिन्.

घ्राभरण (von भर् mit घ्रा) n. 1) Schmuçk, Schmuçksache AK. 2, 6, 2, 3.

H. 630. स्याद्रूपो बभरणं चतुर्थं परिवर्तितम् । घ्रावेद्यं (कुण्डलादि) व-
न्धनीयं (कुसुमादिकं) च त्रेप्यम् (नूपुरादिकं) घ्राप्यम् (हारादि) एव तत् ॥
Citat beim Sch. zu ÇÂK. 80. M. 7, 219. 222. 8, 2. 10, 56. N. 1, 12. 2, 10. R.
1, 6, 13. Viçv. 8, 10. Suçr. 2, 149, 15. ÇÂK. 8, 13. 80. 183. Hit. I, 16. R. 1,
4. am Ende eines adj. comp. f. घ्रा R. 1, 9, 22. 6, 103, 4. PAÑĀT. III, 266.
— 2) Titel verschiedener Werke COLEBR. Misc. Ess. II, 49. 323.

घ्राभर्हसु (घ्राभर्ह् [von भर् mit घ्रा] + वसु) 1) adj. Güter bringend:
सो नो घ्राभर्हसुव्युच्छा इच्छित्तिर्दिवः RV. 5, 79, 3. — 2) m. N. pr. Verz.
d. B. H. 37, 2 v. u.

घ्राभा (von भा mit घ्रा) f. Glanz, Licht H. 1512. रम्यो य उपसर्पति दी-
पाभो शलभा यथा PAÑĀT. IV, 38. Sehr häufig am Ende eines adj. comp.
(f. घ्रा) in der Bed. Licht, Farbe, Aussehen: ज्वालैरनेकाभिः MBa. 3, 14132.
दिवकराभानि भूषणानि ARô. 1, 10. तत्र यत्प्रतिर्सयुक्तं किंचिदात्मनि ल-
क्षयेत् । प्रणालमिव प्रुद्धमं सत्त्वं तदुपधारयेत् M. 12, 27. रुकाभ 122. हे-
माभा R. 2, 114, 5. पुष्पाककेतकाभ 94, 6. श्यावाराणाम Suçr. 2, 2, 3, 5. पी-